

राज्यात औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याबाबत (२०२४-२५)

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय क्र. औपासू- २०२४/ प्र.क्र.१८६/ उद्योग-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १२ डिसेंबर, २०२४

वाचा :- १) शासन निर्णय क्र. आयआयआय पॉलिसी २०१०/प्र.क्र.७६८/उद्योग-२, दिनांक २२/०२/२०१३.
२) शासन निर्णय क्र. औपासू २०१२/प्र.क्र.२३४/उद्योग-२, दिनांक २५/०२/२०१४.
३) शासन शुद्धीपत्रक क्र. औपासू-२०१६/प्र.क्र.२१९/उद्योग-२, दिनांक २०/१२/२०१६.
४) शासन निर्णय क्र. औपासू- २०२२/ प्र.क्र.७१/ उद्योग-२, दिनांक ०२/०६/२०२२
५) शासनाचे समक्रमांक दिनांक १७/०६/२०२२ चे पत्र.
६) सुकाणू समितीच्या दहाव्या बैठकीचे इतिवृत्त दिनांक २७/०३/२०२४
७) शासन निर्णय क्र. औपासू-२०२४/प्र.क्र.९०/उद्योग-२, दिनांक २७/०३/२०२४
८) उद्योग सह संचालक, उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. उसं/औपासू/पायाभूत सुविधा/ चाळीसगाव सऔव /२०२४/ अ-९२२ दिनांक २४/१०/२०२४

प्रस्तावना :

औद्योगिक पायाभूत सुविधा निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत निधी वितरणासंदर्भात प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर अंतिम मंजूरीकरीता मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची १० वी बैठक दिनांक १४/०३/२०२४ रोजी संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये समितीने एकूण ११ सहकारी औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता निधी मंजूर केला आहे. त्यापैकी, दि.चाळीसगाव सहकारी औद्योगिक वसाहत मर्या, चाळीसगाव, जि.जळगांव या संस्थेच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता एकूण रुपये १,०२,२८,४४३/- पैकी शासन हिस्स्याची ७५ टक्के म्हणजेच रु. ७६,७१,३३२/- इतका निधी समितीने मंजूर केला आहे. सदर संस्थेने त्यांच्या हिश्याची २५ टक्के रक्कम (रु. २५,५७,११०/-) कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जमा केली आहे.

२. यापूर्वी दिनांक ०२/०६/२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता रु. ३,६८,७९,८०५/- एवढ्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, दिनांक १७/०६/२०२२ च्या पत्रान्वये निधी वितरीत करण्यात आला आहे.

३. प्रकल्प किंमतीत झालेल्या वाढीनुसार दि.चाळीसगाव सहकारी औद्योगिक वसाहत मर्या, चाळीसगाव, जि.जळगांव या संस्थेच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता रु. १,०२,२८,४४३/- एवढ्या निधीचा प्रशासकीय मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव उद्योग संचालनालयाने त्यांच्या दिनांक २४/१०/२०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. सदर प्रस्तावाची तपासणी करण्यात आली असून, प्रस्तुत संस्थेच्या रु. १,०२,२८,४४३/ एवढ्या रकमेच्या कामांकरीता प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

औद्योगिक पायाभूत सुविधा निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत सुकाणू समितीने निधी वितरणास मान्यता दिलेल्या दि.चाळीसगाव सहकारी औद्योगिक वसाहत मर्या, चाळीसगाव, जि.जळगांव या संस्थेच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता

एकूण रुपये १,०२,२८,४४३/- इतक्या रकमेच्या कामाचे अंदाजपत्रक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सादर केले आहे. त्याचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र	औद्योगिक वसाहत/ समुह	पायाभूत सुविधा तपशील व कार्यान्वयन यंत्रणा	कार्यान्वयन यंत्रणाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेची रक्कम (रुपये)	सुकाणू समितीने मान्यता दिल्यानुसार पायाभूत निधीतून द्यावयाची रक्कम (रुपये)
१	२	३	४	५
१	दि.चाळीसगांव सहकारी औद्योगिक वसाहत मर्या,चाळीसगांव, जि.जळगांव	आर.सी.सी रस्ते, सभागृह, कार्यालयीन इमारत, इमारतीचे विद्युतीकरण,संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार इत्यादी कामाकरीता रु. १,०२,२८,४४३/- इतका अतिरिक्त निधी.	१,०२,२८,४४३/-	७६,७१,३३२/- (७५ टक्के)
कार्यान्वयन यंत्रणा : -(MIDC)				

२. सदर संस्थेच्या प्रकल्पाचे नकाशे व अंदाजपत्रकाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तपासणी केली असून, त्यास तांत्रिक मान्यता दिली आहे. दि.चाळीसगांव सहकारी औद्योगिक वसाहत मर्या,चाळीसगांव, जि.जळगांव यांनी त्यांच्या हिस्स्याची २५ टक्के रक्कम कार्यान्वयन यंत्रणेकडे जमा करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, देखभाल दुरुस्तीबाबतचे हमीपत्र तसेच प्रस्तुत सुविधेचा सार्वजनिक वापर करणेबाबत हमीपत्राचा करारनामा देखील उद्योग संचालनालयाशी दिनांक ०३/१०/२०२४ रोजी केला आहे. संस्थेमार्फत या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत ज्या अटी व शर्ती आहेत त्याची पूर्तता होत असल्याने, संस्थेच्या कामांकरीता एकूण रुपये १,०२,२८,४४३/- (रुपये एक कोटी दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे त्रेंचाळीस फक्त) इतक्या खर्चाचे नकाशे व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

३. प्रकल्प किंमतीमध्ये झालेली वाढ संस्थेस अनुज्ञेय राहणार नाही. वाढीव खर्च संस्थेमार्फत करण्यात यावा.

४. सदर प्रशासकीय मान्यता ही सुकाणू समितीच्या दिनांक १४/०३/२०२४ रोजी झालेली दहाव्या बैठकीमध्ये समितीने दिलेल्या मान्यतेनुसार तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.औपासू-२०१२/ प्र.क्र.२३४/ उद्योग-२, दि.२५/०२/२०१४ मधील परि. ६ नुसार देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून देण्यात येत आहे.

५. सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४१२१२१७१५०८९२१० असा आहे. हे शासन ज्ञापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(सुनिता हजारी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) महालेखापाल, महाराष्ट्र-१(लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), मुंबई.

२) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), नागपूर.

- ३) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखा परीक्षण अधिकारी, मुंबई.
- ५) विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.
- ६) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ७) मुख्य अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ८) दि.चाळीसगांव सहकारी औद्योगिक वसाहत मर्या, चाळीसगांव, जि.जळगांव
- ९) मुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- १०) वित्त विभाग (कार्यासन अर्थसंकल्प-१४/ व्यय-१६), मंत्रालय, मुंबई.
- ११) अवर सचिव (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) निवडनस्ती (उद्योग-२)